

कंग्रेसारांच्या नोंदणीचे सुविधारित नियम
बेरोजगार विष्युत अभियंत्यांना सवलती देणेबाबत.

महाराष्ट्र शासन,
सार्वजनिक वायकाम विभाग,
शासन निर्णय क्रमांक : सीएटी-१०९०/प्र.क्र.४२/इमारती-२,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १७ मे, २००२.

- संदर्भ:- १) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९०/सीआर-२१/इमारती-२, दिनांक ७/९/१९९५
२) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९०/सीआर-२१/इमारती-२, दिनांक २/२/१९९६
३) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९६/सीआर-३४८/इमारती-२, दिनांक ३/३/१९९७
४) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९६/सीआर-१७२/इमारती-२, दिनांक २०/४/१९९८
५) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९६/सीआर-१७२/भाग-२/इमारती-२,
दिनांक २२/१२/१९९८
६) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९७/सीआर-४२/इमारती-२, दिनांक ४/३/१९९९
७) शासन निर्णय सा.बां.विभाग, क्रमांक-सीएटी-१०९७/सीआर-४२/इमारती-२, दिनांक २३/१/२००१.

प्रस्तावना -

बेरोजगार स्थापत्य अभियंता यांना रुपये १५ लाख किंमतीपर्यंतची कामे विनास्पर्धा देणेबाबत तसेच त्यांना नोंदणीचे पहिले नुतनीकरण पांच वर्षासाठी विनाअट देणेबाबतचे आदेश अनुक्रमे दिनांक ४/३/१९९९ व दिनांक २३/१/२००१ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत. बेरोजगार विष्युत अभियंत्यांच्या संघटनांनी त्यांना देखील स्थापत्य बेरोजगार अभियंत्याप्रमाणे सवलती मिळण्याबाबत शासनाकडे केलेल्या मागणीसंदर्भात सहानभूतीपूर्वक विघार करून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय -

ज्या विष्युत बेरोजगार अभियंत्यांनी रुपये २ लक्ष एक किंवा तेवढ्या किंमतीची दिलेली कामे यशस्वीपणे पूर्ण केलेली आहेत, त्यांना त्यापूढे एकूण रुपये ५.५० लक्ष पर्यंतची कामे विनास्पर्धा देण्यात यावी. त्या कामासाठी दिनांक २/२/१९९६ च्या निर्णयातील परिच्छेद ३ मध्ये नमुद केलेल्या नियमानुसार रुपये ४०,०००/- किंवा कामाच्या अंदाजित किंमतीच्या १० टक्के यापैकी जे कमी असेल इतक्या रकमेचे अग्रिम देण्यात यावेत.

जे विष्युत अभियंते बेरोजगार अभियंते या संवर्गात वर्ग-ड मध्ये नोंदणीकृत आहेत, त्यांच्या नोंदणीचे पहिले नुतनीकरण पांच वर्षासाठी विनाअट करण्यात यावे.

हे आदेश तात्काळ अंमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नांवाने.

शिवि ने ग.
(शि. वि. तामखडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

मा.मुख्यमंत्री हांचे प्रधान सचिव,

मा.मंत्री (सा.बां.) / पाटबंधारे हांचे खाजगी सचिव,

मा.राज्यमंत्री (सा.बां.) / पाटबंधारे हांचे खाजगी सचिव,

३४२ (२५००-४-०२)
४२.९७

८५००-४-०२

वित्त विभाग/सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,

महालेखापाल-१, मुंबई / महालेखापाल-२, नागपूर,

सचिव (रस्ते)/सचिव (बाधकामे), सा.बा.विभाग, हांचे स्वीय सहाय्यक,

पाटबंधारे विभाग, मंत्रालय,

सर्व मंत्रालयीन विभाग,

प्रत माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी,

सर्व मुख्य अभियंते, सा.बा.विभाग/पाटबंधारे विभाग,

मुख्य अभियंता, दृहन्मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई, महाराष्ट्र,

गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई, महाराष्ट्र,

औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई,

व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), निर्मल बिल्डिंग, नरीमन पॉइंट,

मुंबई/महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,

मुंबई पाटबंधारे लिकाम सहाय्यांडळ, दृहांगा/गांगी/गोदावरी/विदर्भ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस

टॉवर्स, मुंबई,

आयुक्त, राज विकास महानगरपालिका (द प्रॉप्रीटर)

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद,

अधीक्षक अभियंता व प्रादेशिक अधिकारी, भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, मुंबई,

सर्व अधीक्षक अभियंते, सा.बा.विभाग/पाटबंधारे विभाग,

अधीक्षक अभियंता, पोलीस गृहनिर्माण व लक्ष्याण महामंडळ, वरळी, मुंबई/महानगरपालिका,

ठाणे/पुणे/कल्याण

संचालक, उपवने व उद्याने, मुंबई,

प्रतिनियुक्तीवरील सर्व अधिकारी,

सर्व कार्यकारी अभियंते, सा.बा.विभाग/पाटबंधारे विभाग/जिल्हा परिषदा,

सर्व अधिकारी/कार्यासन अधिकारी, सा.बा.विभाग/पाटबंधारे विभाग, मंत्रालय,

कार्यासन इमारती-२ (निवडनस्ती)

एका ३८३ (२१००-५-१२)

cr42.97